

शासकीय व हुतर कार्यालयामध्ये  
वाहनांच्या वापरासंबंधी धोरण

महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक : वाहन १०.०३/प्र.क्र. ८१/२००३/विनियम.

मंचालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १४ जानेवारी, २००४.

- वाचा : - (१) शा.नि.वि.वि., क्रमांक : वाहन-१०००/प्र.क्र.६५/२००१/विनियम, दिनांक १० सप्टेंबर २००१  
(२) शा.नि.वि.वि., क्रमांक : असंक - १००१/प्र.क्र.२९ (भाग-३)/२००२/वि.सु. दि. ९ जानेवारी २००३

प्रस्तावना :- वाहन धोरण विषयक शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - वाहन-१०.०३/प्र.क्र.६५/२००१/विनियम, दिनांक १० सप्टेंबर, २००१ मध्ये कोणत्याही कारणास्तव रिक्त झालेल्या वाहन चालकांची पदे भरण्यात येऊ नये असे नमूद केलेले आहे. तथापि ज्या प्रशासकीय विभागांच्या / कार्यालयांच्या आढावा पूर्ण झालेला नाही, अशा विभाग / कार्यालयातील मागासवर्गीयांच्या अनुषेक्षांतर्गत असलेल्या रिक्त पदांपैकी ९० टक्के पदे भरण्यास उच्च स्तरीय सचिव समिती / वित्त विभागाची मान्यता आवश्यक असणार नाही, असे निदेश शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक :- असंक - १००१/प्र.क्र.२९ (भाग-३)/२००२/वित्तीय सुधारणा, दिनांक ९ जानेवारी २००३ अन्वये केलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांची पदे भरण्याबाबत संभ्रम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. तदनुषंगाने योग्य ते आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

संदर्भाधीन शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये वाहन चालकांची रिक्त होणारी पदे भरण्यावर निर्बंध आहेत. तथापि शासनाच्या विद्यमान धोरणानुसार मागासवर्गीयांच्या अनुषेक्षांतर्गत वाहन चालकांची रिक्त पदे भरण्याकरीता सदर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

२. मागासवर्गीयांच्या रिक्त पदांपैकी अनुषेक्षांतर्गत ९० टक्के वाहन चालकांची रिक्त पदे संबंधित विभाग / कार्यालयाने तात्काळ भरावीत.

महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

गौ.जो.रसाळ

गौ.जो.रसाळ

उप सचिव, वित्त विभाग

प्रति

- \* १. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०  
\* २. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०

- \* ३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- \* ४. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- ५. राज्यपालांचे सचिव
- ६. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- ७. उप मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव
- ८. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
- ९. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
- १०. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग
- ११. अधिवान व लेखा अधिकारी, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१
- १२. अधिवान व लेखा अधिकारी, मुंबई
- १३. निघासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- १५. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभयन, नवी मुंबई
- \* १६. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
- \* १७. प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
- \* १८. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४, अधिवान व लेखा कार्यालय आधार, मुंबई
- \* १९. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- \* २०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- \* २१. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई
- \* २२. प्रमुख न्यायाधीश, कुटुंब न्यायालय, नागपूर/मुंबई, वांद्रे, मुंबई ४०० ०५१
- २३. उप संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भयन, नवी मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- २४. उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, कोकण भयन, नवी मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- २५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- २६. सर्व उप कोषागार अधिकारी
- २७. मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख
- २८. सहकार व वस्त्रोद्योग विभाग( कार्यासन -हाऊसिंग सेल ,११-सी), मंत्रालय, मुंबई:३२
- २९. सर्व विभागीय आयुक्त
- ३०. परियहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ३१. सर्व जिल्हाधिकारी
- ३२. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ३३. सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- ३४. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपनिकम रोड, नवी दिल्ली ११० ००१
- ३५. संचालक (नाहिती), महाराष्ट्र परियव केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१
- ३६. वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ३७. नियुक्त नवमी, विनियम, वित्त विभाग पत्राद्वारे.

\* \* \* \* \*